

**औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढ करणे व
बेरोजगारांना उपलब्ध करुन देणे यासाठी शासन प्रयत्नशील**

- एकनाथराव खडसे

ि

नागपुर, २१ डिसेंबर : सी.एस.आर. अर्थात कॉरपोरेट सोशन रिस्पॉन्सिबिलीटी च्या माध्यमातून खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहयोगाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढ करण्याबाबत, तसेच अशा संस्थांमार्फत बेरोजगारांना प्रशिक्षित करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याचे आज विधान परिषदेत महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नियम ४६ अन्वये मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने निवेदन करतांना स्पष्ट केले.

खडसे पुढे म्हणाले की, जर्मनीत हॅनोवर येथील मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्यावेळी औद्योगिक प्रदर्शनामध्ये बोश या औद्योगिक आस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या करारानुसार बोश या आस्थापनाने नाशिक येथील मुर्लीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर यावर्षी जुलै महिन्यात सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार पंचवीस विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु असून त्यासाठी बोशने एक आधुनिक लॅब तयार केली आहे. याच धर्तीवर आज दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी बोश ही कंपनी व राज्यातील चोवीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या समवेत करार करण्यात आला आहे. या चोवीस संस्थांमध्ये बोरिवली, बेलापुर, रत्नागिरी, कर्जत, सिन्नर, चांदवड, यावल (जळगांव), नाशिक, औंध (पुणे), शिरूर, खेड, पंढरपुर, लातूर, अंबड, घाटंजी, अकोला, अमरावती, तिरोडा, पोंभूर्णा, नागपुर, भंडारा, मुल, तुमसर आणि मोखाडा येथील सहभागी होणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे.

त्यानुसार बोशतर्फे 'ब्रीज' (बोश रिस्पॉन्स टू इंडियाज डेव्हलपमेंट अॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयबिलीटी एन्हान्सीमेंट) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एका वर्षात सदर चोवीस आय.टी.आय., मध्ये प्रत्येकी पाच लाख रुपये खर्चून प्रत्येक संस्थेत एका कार्यशाळेचे आधुनिकीकरण करण्यात येईल. तसेच सुमारे दोन हजार बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन बोश व त्यांच्याशी संलग्न औद्योगिक आस्थापनेला रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवाय, सदर संस्थांमधील प्रशिक्षकांचेही बोश कंपनीतर्फे प्रशिक्षण करण्यात येणार आहे. या संस्थांशिवाय अतिरिक्त पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचा करार करण्याचे प्रस्तावित आहे.